

# नागपूर महानगरपालिका, नागपूर

## (जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

नागपूर, दि. २२ फेब्रुवारी २०२०

## नागराज खुरसुले, प्राजक्ता गोडबोले सुराज्य दौड चषकाचे मानकरी

### राज्यस्तरीय अर्ध मॅरेथॉन स्पर्धा : मनपा आणि बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेचे आयोजन

नागपूर, ता. २२ : नागपूर महानगरपालिका आणि बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेच्या वतीने शनिवारी (ता. २२) सुराज्य दौड अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत २१ किमीतील पुरुष खुल्या गटात सेंट्रल रेल्वे, नागपूरचे नागराज खुरसुले तर महिला खुल्या गटातून जय अॅथलेटिक्स क्लबच्या प्राजक्ता गोडबोले यांनी विक्रमी वेळेत अंतर पार करीत सुराज्य दौड चषकावर आपले नाव कोरले.

अर्ध मॅरेथॉन मध्ये पुरुष खुल्या गटात प्रथम उपविजेता अमरावतीचे ललित गावंडे तर द्वितीय उपविजेता जय अॅथलेटिक्स क्लब नागपूरचे लिलाराम बाटाने हे ठरले. महिला खुल्या गटातून प्रथम उपविजेता ट्रफ स्टार क्लब नागपूरच्या रुतुजा शेंडे तर द्वितीय उपविजेत्या ट्रफ स्टार क्लबच्या प्राची गोडबोले ठरल्या.

नागपुरातील माटे चौकातून प्रारंभ झालेली सुराज्य दौड विविध सहा गटात आयोजित करण्यात आली होती. यंदा सुराज्य दौडचे हे यशस्वी सहावे वर्ष होते. मनपाचे शिक्षण उपसभापती आणि बौद्ध व मार्गासवर्गीय सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रमोद तभाने हे स्पर्धेचे संयोजक आणि आयोजक आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पद्मश्री योगेश्वर दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नागपूरचे महापौर संदीप जोशी, उत्तर नागपूरचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने, मनपाचे शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती तथा सुराज्य दौडचे मुख्य संयोजक प्रमोद तभाने, आरोग्य उपसभापती नागेश सहारे, नॅशनल चॅम्पियन नरेंद्र दलाल, इंडियन ऑईलचे रिटेल सेल्स मॅनेजर नितीन शेडगे, विवेका हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत जगताप, पंकज महाजन, क्रीडा भारतीचे अध्यक्ष अनिल करंवाडे यांनी सुराज्य दौडला हिरवी झेंडी दाखवून

राज्यस्तरीय अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन केले. प्रास्ताविकातून सुराज्य दौडचे मुख्य संयोजक प्रमोद तभाने यांनी आयोजनामागील भूमिका विषद केली. युवा पिढीचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी व्यायामाचे महत्त्व या दौडच्या माध्यमातून जनतेला सांगणे आणि विविध सामाजिक उपक्रमांची जनजागृती सुराज्य दौडच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर संदीप जोशी यांनीही यावेळी सुराज्य दौडच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल अभिनंदन करित अशा आयोजनामुळे शहर सुदृढ राहते, असे सांगितले. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनीही नागपूरमध्ये आयोजित या उपक्रमाचे कौतुक केले. केंद्र सरकार राबवित असलेल्या क्रीडा विषयक धोरण आणि विविध योजनांचा लाभ खेळाडूंनी घ्यावा. आपल्या शहराचेच नव्हे तर राज्याचे आणि देशाचे नाव उंचावण्यासाठी मेहनत घ्यावी. राष्ट्राभिमान बाळगावा, असे आवाहन केले.

समारोपीय कार्यक्रम खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त, नरेंद्र दलाल, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, मुख्य संयोजक प्रमोद तभाने, आरोग्य उपसभापती नागेश सहारे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेवक किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर माजी नगरसेवक गोपाल बेहरे, रमेश भंडारी, रातुम नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, भाजपच्या आय.टी. सेलचे केतन मोहितकर उपस्थित होते. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहभागी खेळाडूंचा उत्साह पाहण्याजोगा होता. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसोबतच, क्रीडा मंडळातील सदस्य आणि पोलिस प्रशिक्षण केंद्रासर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहभागी खेळाडूंचा उत्साह पाहण्याजोगा होता. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसोबतच, क्रीडा मंडळातील सदस्य आणि पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'फन रन'ने सुराज्य दौडचा समारोप झाला. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यासह धावले. झुंबा डान्सने उपस्थितांचा व्यायाम आणि मनोरंजन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन विमल श्रीवास्तव आणि विवेक मेंढी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता नितीन महाजन, विमल श्रीवास्तव, विवेक मेंढी, सुनील सोनडवले, अतुल गेडाम, तुषार बुकने, शुभम कनोजिया, सपन नेहरोत्रा, अनुशाताई गुप्ता, वर्षा चौधरी, वंदना शर्मा, शिल्पा पथे, किरण वाघाडे, नरेश शेंडे, श्वेता निक्ता, आकाश गेडाम, सुधीर कांबळे, प्रशांत नारखेडे, अमित गेडाम, मृणाल चौहान, राजू वाघ, मनोज यादव, अंकित दास, कृणाल राऊत, तूरकर, श्याम कार्लेकर, आशुतोष भगत, श्वेता मिक्ती आदींनी सहकार्य केले.

**विविध गटातील विजेते :**

**१४ वर्षाखालील मुले (४.४ कि.मी.) :** प्रथम- सोहम धांडे (ग्रीन सिटी क्लब), द्वितीय- ओम आत्राम (जय अॅथलेटिक क्लब), तृतीय - रुद्र कुन्हे (ट्रफ स्टार क्लब, नागपूर).

१८ वर्षाखालील मुले (५.७ कि.मी.) : प्रथम - साहील लोहाने (क्रीडा प्रबोधिनी), द्वितीय - वेदांत पटले (जय अॅथलेटिक क्लब), तृतीय - कार्तिक देशमुख (जय अॅथलेटिक क्लब).

१४ वर्षाखालील मुली (४.४ कि.मी.) : प्रथम - आकांक्षा सौंदिया (नवमहाराष्ट्र क्लब), द्वितीय - भव्यश्री महल्ले (नवमहाराष्ट्र क्लब), तृतीय - चैताली बोरेकर (नवमहाराष्ट्र क्लब).

१८ वर्षाखालील मुली (५.७ कि.मी.) : प्रथम - विदिता मेश्राम (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), द्वितीय - जयश्री बोरेकर (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), तृतीय - श्रेया किरमारे (ट्रफ स्टार अॅथलेटिक क्लब).